#### J. KUMAR INFRAPROJECTS LIMITED



Regd Off: J. Kumar House, CTS No. 448, 448/1, 449, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, Maharashtra, India, Phone: +91 22 67743555, Fax: +91 22 26730814, Email: <a href="mailto:investor.grievances@jkumar.com">investor.grievances@jkumar.com</a>

Website: www.jkumar.com, CIN: L74210MH1999PLC122886

16th April, 2024

Τo,

The Department of Corporate Services

**BSE Ltd** 

Phiroze Jeejeebhoy Towers Mumbai Samachar Marg Mumbai - 400 001

Scrip Code: 532940 ISIN: INE576I01022 The Listing Department

National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Plot No. C/1, G- Block Bandra- Kurla Complex, Bandra East

Mumbai-400 051 Scrip Symbol: JKIL

**Sub: Newspaper Publication- Postal Ballot** 

Ref: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015.

Dear Sir,

Pursuant to the aforesaid subject, we enclose herewith copy of the public notice of the Postal Ballot of the Company, instruction for e-voting and other related information, published **on 15**<sup>th</sup> **April, 2024** in:

- 1. Financial express (English Newspaper in English Language) and
- 2. Mumbai Laksdeep (Marathi Newspaper and in Marathi Language)

Further, the Company has also disseminated the above published information on the Company's website viz., www.jkumar.com.

Yours faithfully

for J. Kumar Infraprojects Ltd

Poornima
Company Secretary

**Enclosures:** As Above

# OF THE HIGHEST ORDER

# The blistering pace at Blinkit India, the red carpet for

**AYANTI BERA** April 14

LAST MONTH, ALBINDER Dhindsa rolled out Blinkit's services in his home town of Patiala. It was a particularly special moment for the entrepreneur who had started out ten years back to build a business. Indeed, Dhindsa has much to feel good about because, over the past year, it has become abundantly clear that his bet on quick commerce has paid off. And he must feel even more satisfied that, with a market share that is nudging 40%, Blinkit now has a big headstart.

The doubts surrounding q-commerce, that had surfaced when Zomato bought Blinkit in June 2022 for ₹4,447 crore, have dissipated. Experts now believe q-commerce will outpace eretailing; they expect this space to grow at a compounded 35% plus in the next few years on the current base of just under \$4 billion. On the other hand, the e-retailing market is tipped to grow at a compounded 25% in the next five years.

Not surprisingly, q-commerce services have also moved to smaller towns like Pune and Rajkot. As Sachin Salgaonkar of BofA Securities observes, companies have struggled to understand granular consumption patterns in the kirana market after the products left their distributor network. "Q-commerce offers hyperlocal insights and allows brands to specifically target high-end users," Salgaonkar points out.

The inherent strength of the q-commerce proposition puts Blinkit in a position from where it can scale up fast. Yogesh Aggarwal, head of research at HSBC India, estimates Blinkit's gross merchandise value (GMV) is likely to have nearly doubled in FY24. Zepto, which has a share of about 32%, is clocking an annualised growth rate of 100% or a run rate of \$1.2 billion.

Having established itself in the food and grocery segment, Blinkit is adding new categories to drive up the average order value (AOV) and improve its unit economics; in the process, it's hoping to retain more customers. Experts believe it is the addition of new general merchandise categories that has in fact pushed up Blinkit's AOV beyond ₹600 in the recent two-three quarters.

As Garima Mishra and Shubhangi Nigam at Kotak Institutional Equities explain, this strategy of adding newer categories helps the platform corner a higher share of the customer's wallet and also helps retain customers. "Second, it improves AOV as the customer purchase basket becomes more diversified," they say. Abhishek Banerjee of ICICI Securities points out that while the ordering frequency of categories such as electronics, toys, books, beauty products, home décor and gifts during festivals may be lower, their average

**A BIGGER CART** 

AD REVENUES WILL BE THE CORNERSTONE OF LONG-TERM PROFITABILITY FOR QC PLAYERS SINCE DIGITAL ADS ON E-COMM OR QC PLATFORMS ARE MORE EASILY TRACKED

selling price tends to be 3-4x higher. While Blinkit is the market leader,


Zepto, which operates in 10 cities, compared with 25-30 for Blinkit, is becoming aggressive. HSBC's Aggarwal believes Zepto is taking away share from Instamart."In terms of revenue market share, Zepto's overall take rate is around 22-23% compared to 18-19% for Blinkit and its revenue market share is even higher," he says. That may be so but Blinkit is taking it

step by step because adding categories requires more dark stores and stock keeping units (SKU). In the last couple of years, the company is understood to have increased the SKUs to 6,000-6,500, up from 2,500-3,000 SKUs. Blinkit's presence in the smaller

towns, from where 15-20% of the orders now come from, gives it an edge. As experts say, the first mover in any geography has an advantage as it tends to understand the market nuances. Also, as BofA's Salgaonkar says, the cost of making people try something new is not very

on quick commerce apps (₹ per order) blinkit Cookware

Blinkit's AOV



high at around ₹100, but trials don't always lead to a conversion. For instance, the temporary shutdown of Blinkit's services in places like Delhi in March last year did cause a spike in deliveries by the competition, but experts noted 99.5%

Blinkit also has the ability to crosssell products across its user base. It can gain share from horizontal e-commerce companies in categories such as FMCG products and baby care as well as items of daily use, including kitchenware and basic home furnishing. However, as experts explain, q-commerce companies may not want to manage too many high-end categories since these do call for supply chain management. In the groceries and fresh foods space, however, newcomers are unlikely to be able

to dislodge incumbents. In the past,

attempts by Flipkart and Amazon to

offer q-commerce services haven't suc-

ceeded. Currently, Flipkart Supermart

and Amazon Fresh and Amazon Pantry

of this spike retraced as soon as Blinkit

was back in business.

are slotted delivery services.

Distinct categories' available

What experts believe will remain the cornerstone of long-term profitability for q-commerce players is advertising revenues. HSBC's Aggarwal observes that digital ads on e-commerce or q-commerce platforms like Blinkit are a lot more easily tracked compared with other platforms, like social media. As such, companies will likely continue to shift their spend in favour of these platforms.

Cookware

Kurta)

Innerwear

Bags

Apparel

Crafts & hobby

Files, offices needs

Apparel (T-shirts,

(T-shirts, Kurta,

Bottomwear)

Zepto café

BofA's Salgaonkar feels this is the key KPI that could drive faster positive unit economics for Blinkit.

"Consumer companies and D2C brands see value in advertising on the platform, given the higher transacting frequency, ability to offer targeted ads and linking ad impressions to actual sales,"he notes, adding this helps to accurately measure the RoI. There's merit in this argument; Blinkit's ad revenues, over the past year, have grown at twice the pace at which the gross order values have grown. Dhindsa must be more than satisfied, he's on the right track.

# When Musk lands in Tesla and a few red flags

**ANIL SASI** New Delhi, April 14

WHEN TESLA CHIEF Elon Musk is expected to land in India later this month to announce his electric vehicle (EV) investment

plans, he will wish for a red carpet no doubt — but there will also be a few red flags in the wings. Under pressure in China

where local players have outsmarted him, facing tech disruptions in the industry, and a general demand slowdown, for Musk, the India story is as important as the EV story is for India. New Delhi hopes the entry of the marquee EV flagbearer, just like it was in China, will be a catalyst for its domestic electric four-wheeler push. So much so that after turning down Tesla's demand for upfront import duty cuts two years ago, it believes the latest cuts, with a post-dated investment pledge and progressive localisation targets, are worth it.

The key issues that will frame the talks with Tesla:

**Policy rethink:** The new EV policy, which effectively lowered import duties to 15% from 100% on car models costing over \$35,000 if its manufacturer promised to invest \$500 million in setting up a local factory, is being seen as a move to welcome Tesla. This marks a part reversal of the domestic manufacturing policy push given that the duty cuts are aimed at enabling a carmaker to import fully built cars made in a foreign country, even though there is an implicit promise of building a factory at a future date backed by bank guarantees, and progressively increasing domestic manufacturing targets.

Tesla had pitched for cars to be imported from its Shanghai factory but given the optics of imports from China, is now likely to get the first lot from its Berlin-Brandenburg factory. This is learnt to be at New Delhi's insistence.

**Subsidy structure:** The waiver of duties is specifically for models of electric cars with a combined cost, insurance, freight prices of \$35,000 or above — a landed cost of ₹35



Angeles, California

Tesla under

pressure in

China, faces

tech disruption;

**India hopes entry** 

will boost

domestic industry

lakh or more, a user segment that does not generally qualify for a tax waiver for what is clearly a luxury product. While the import numbers may be limited to 8,000 units annually, the new policy does entail a demand by Tesla of sampling their cars here to test out the "market potential", before it takes a full-scale plunge into manufacturing.

According to the Ministry of Commerce, the new policy "is designed to attract investments in the e-vehicle space by

reputed global EV manufacturers" and seeks to "provide Indian consumers with access to latest technology, boosting Make in India initiative and strengthening the EV ecosystem by promot-

ing healthy competition among EV players.

**Industry change:** The EV industry is currently staring at a fork-in-the-road moment, with Tesla being particularly impacted given its outsized impact on the global EV sector. Its stock has tanked with the company on track for its slowest quarter since 2022 impacted by lower production and deliveries. The steady slowdown in EV demand across key markets, including North America and Western Europe, has started to expose a major overcapacity problem at its factories such as Shanghai and Berlin. To be sure, the slowdown is not limited

to Tesla alone. In October, GM announced it would cut production of EVs, citing slowing demand while in January, Ford slashed production of its electric pickup truck by half.

Tesla's 3 key challenges: One, the lack of a mass-market entry-level"low-cost family"car in its line-up, something that was touted by Musk as the company's primary mission way back in 2006. Its cheapest current model, the Model 3 sedan, sells for nearly \$40,000 in the

US and the planned low-cost Model 2 is a nonstarter. Two, less flashier Chinese EV makers are fast closing the gap with Tesla. Shenzhen-based BYD eased past Tesla as the top seller of

electric cars in last three months of 2023, boosted by a surge in sales of the Chinese carmaker's smaller, low-cost EVs such as its Seagull and Dolphin models.

Battery preference: While the Lithium-ion battery tech has been a runaway success at the lower end of India's EV segments, the same cannot be said of the four-wheeler segment. Currently, the Centre offers tax incentives for primarily one category of cars, with practically all other vehicular technological platforms clubbed together towards the upper end of the tax bracket.India's electric mobility plan is largely focused on battery EVs replacing internal combustion engine vehicles for now.

(This is not a Prospectus Announcement. This is a Corrigendum Advertisement)



# **CLINITECH LABORATORY LIMITED**

Corporate Identification Number: U85195MH2010PLC201078

Our Company was incorporated as Clinitech Laboratory Private Limited on March 19, 2010 under the Companies Act, 1956 with the Registrar of Companies, Mumbai bearing Registration number 201078. The status of the Company was changed to public limited and the name of our Company was changed to Clinitech Laboratory Limited vide Special Resolution dated July 24, 2023 pursuant to conversion of the Company into public limited Company. The fresh certificate of incorporation consequent to conversion was issued on August 25, 2023 by the Registrar of Companies, Mumbai. The Corporate Identification Number of our Company is U85195MH2010PLC201078. For further details of our Company, see "General Information" and "History and Certain Other Corporate Matters' on pages 36 and 92, respectively.

Registered Office: AL-1/545, Sector 16, Airoli, Opposite Radhikabai Meghe Vidyalaya, Navi Mumbai, Thane - 400708, Maharashtra, India; Tel No.: +91 22 27792281 / +91 9004072223; Email: ipo@clinitechlab.com; Website: www.ctllab.in; Contact Person: Bharat Kumar Bohra, Company Secretary and Compliance Officer

# OUR PROMOTERS: JAGDISH UMAKANT NAYAK AND JYOTI JAGDISH NAYAK

'The Issue is being made in accordance with Chapter IX of the SEBI ICDR Regulations (IPO of Small and Medium Enterprises) and the Equity Shares are proposed to be listed on the SME Platform of BSE India. ("BSE").

# THE ISSUE

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 6,02,400 EQUITY SHARES OF ₹10 EACH ("EQUITY SHARES") OF CLINITECH LABORATORY LIMITED ("CLINITECH" OR THE "COMPANY") FOR CASH AT A PRICE OF ₹96 PER EQUITY SHARE (THE "OFFER PRICE"), AGGREGATING TO ₹578.30 LAKHS ("THE OFFER"). OF THE OFFER, 31,200 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹29.95 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. OFFER OF 5,71,200 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10.00 EACH AT AN OFFER PRICE OF ₹ 96.00 PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹548.35 LAKHS IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER WILL CONSTITUTE 26.39% AND 25.02%. RESPECTIVELY OF THE POST OFFER PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY, FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE OFFER" ON PAGE 169 OF THE DRAFT PROSPECTUS.

ATTENTION INVESTORS- CORRIGENDUM TO THE DRAFT PROSPECTUS DATED JANUARY 23, 2024 In Section I and Section IV-chapter titled "General Information" of the Draft Prospectus on page nos. 4 and 37 respectively, the name of the Lead Manager to the Issuer Company is to be read as "Inventure Merchant Banker Services Private Limited" instead of "First Overseas Capital Limited". All consequential changes with regards to the change in Lead Manager to the Issuer Company as mentioned above will be made in the Prospectus as applicable.

Please note that capitalized terms used and not defined herein shall have the respective meaning ascribed to them in the Draft Prospectus dated January 23, 2024.

INVESTORS MAY PLEASE NOTE THE DRAFT PROSPECTUS SHALL BE READ IN CONJUNCTION WITH THIS CORRIGENDUM. All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Draft Prospectus dated January 23, 2024.

For CLINITECH LABORATORY LIMITED On behalf of the Board of Directors

> Jagdish Umakant Nayak **Managing Director**

Place: Mumbai Clinitech Laboratory Limited is proposing, subject to market conditions and other considerations, public issue of its Equity Shares and has filed the Draft Prospectus with the BSE Limited on January 23, 2024. The Draft Prospectus is available on the website of the Lead Manager at www.inventuremerchantbanker.com the website of the BSE Limited i.e. www.bseindia.com and

Investor should read the Draft Prospectus carefully, including the Risk Factors on page 17 of the Draft Prospectus before

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States and may not be issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulation S of the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act. Accordingly, the Equity Shares will be issued and sold (i) in the United States only to "qualified institutional buyers", as defined in Rule 144A of the Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and in compliance with the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold, and Application may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

# भारतीय रिज़र्व बैंक RESERVE BANK OF INDIA www.rbi.org.in AUCTION OF STATE GOVERNMENT SECURITIES

The following State Governments have offered to sell stock by way of auction, for an aggregate amount of ₹1.900 crore (Face Value)

Sr. No.	State/UT	to be raised (₹cr)	borrowing (Greenshoe) option (₹cr)	Tenure (in Years)	Type of auction	
1	Haryana	1000		10	Yield based	
2	Uttarakhand	900		5	Yield based	
	TOTAL	1,900				

The auction will be conducted on Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) in multiple-price format on April 16, 2024 (Tuesday). Individual investors can also place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct portal (https://rbiretaildirect.org.in). For further details please refer to RBI press release dated April 12, 2024 (Friday) on RBI website www.rbi.org.in

'Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money"

# J. KUMAR INFRAPROJECTS LIMITED

CIN: L74210MH1999PLC122886 Regd Off: J. Kumar House, CTS No. 448, 448/1, 449. Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, Maharashtra, India, Phone: +91 22 67743555. Fax: +91 22 26730814. Email: investor.grievances@jkumar.com, Website: www.jkumar.com

Notice for the Attention of Members of the Company Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice Notice) dated 28th March, 2024 seeking their approval in respect of the Ordinary / Special resolutions set out in the Notice has been sent electronically pursuant to the circulars issued by the Ministry of Corporate Affairs to the members whose e-mail address is registered with the Depository Participant(s)/Depositories/the Company/Bigshare Services Private Limited (Bigshare), Company's Registrar and Transfer Agent as on Friday, 5th April, 2024 i.e., cut off date. The Company has completed electronic dispatch of the Notice on Friday, 12th April, 2024. The Notice is available on the Company's website at www.jkumar.com, BSE Limited www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and National Securities and Depositories Limited (NSDL), https://nsdl.co.in/. Members who have not received the Notice may download it from the above mentioned websites.

The Company is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed in the said Notice only by electronic means ("evoting"). The Communication of the assent or dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of NSDL as the agency to provide the e-voting facility. Members can cast their votes during the period mentioned herein below:

Commencement of e-voting 9.00 a.m (IST) on Tuesday, April 16, 2024 End of e-voting 5.00 p.m (IST) on Wednesday, May 15, 2024

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period: Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Notice. The manner in which persons, who have forgotten the User ID and Password can obtain/generate the same, has also been provided in the said Notice. Only a person, whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners, as on the cut-off date maintained by the Depositories shall be entitled to participate in the e-voting. A person who is not a member as on the Cut Off date, should treat the Notice for information purpose only. The resolutions, if approved shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Wednesday, 15th May, 2024. The results of evoting will be announced on or before Friday, 17th May, 2024 and will be displayed on the Company's website at www.jkumar.com. The results will be simultaneously communicated to the Stock Exchanges. In case of any query and/or grievance, in respect of e-Voting, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://nsdl.co.in/ or contact Ms. Pallavi Mhatre of NSDL or mail to evoting@nsdl.co.in or call NSDL HelpDesk at Tel No.(022 - 48867000 / 022 - 24997000) for any further clarifications.

> By order of the Board For J. Kumar Infraprojects Limited Poornima Reddy

## adani Electricity

ADANI ELECTRICITY MUMBAI LIMITED Registered Office: Adani Corporate House, Shantigram, Near Vaishno Devi Circle, S. G. Highway, Khodiyar, Ahmedabad-382421, Gujarat, India. Website: www.adanielectricity.com CIN: U74999GJ2008PLC107256

NOTICE INVITING TENDER						Date: 15.04.2024	
NIT No.	Division	Brief Works Description	Estimated Cost (₹ Lacs)	Cost of EMD (₹ Lacs)	Prebid Meeting Date	Due Date 8 Time of Submission	Date 8 Time of Bid Opening
AEML/MDB/2024-25/01	Distribution	Low Code No Code Application Platform & Solutions for Service Management	450	4.5	25.04.2024 11.30 hrs	06.05.2024 16.00 hrs	07.05.2024 16.00 hrs
AEML/MTB/2024-25/01	Transmission	Supply and installation of guided-type fall arrester system including a rigid anchor line fixed on welded ladders on AEML EHV lattice towers and monopoles having tower height (60 to 100 mtr)- Phase-1	240	24	25.04.2024 11.30 hrs	10.05.2024 16.00 hrs	13.05.2024 16.00 hrs

All Materials & Services will be as per Adami Electricity Mumbai Limited specifications / BOQ.

Prebid Meeting will be done in person/ electronically / telephonically & same will be communicated separately For details in respect of Services/ Materials, Qualifying Requirement , Terms & Conditions, Services / Submission of Tender Documents, etc.

Yease visit our web site :- www.adanielectricity.com -->Open Tenders. The Tender document will be available on above link by 15th April 2024

Fenderer must submit their bids online / electronic submission. Vendor should keep in touch with website www.adanielectricity.com for any corrigendum / Amendment; no separate information regarding Corrigendum will be published in newspaper

#### TOSHA INTERNATIONAL LIMITED CIN: L32101DL1988PLC119284;

Regd. Office: E-34, Second Floor, Connaught Circus, New Delhi 110001; **Tel No.:** +91-11-2341 5550/51; **Email:** toshainternational@yahoo.com; Website: www.toshainternationallimited.in;

NOTICE

This notice should be read in conjunction with our earlier notices dated 16.03.2024 and 02.04.2024 published in The Financial Express (all India editions), Jansatta (all India editions) and Arthik Lipi (Kolkata edition) on 16.03.2024 and 02.04.2024 ["Notices"]. The Promoters of the Company intend to delist the equity shares of the Company from the Calcutta Stock Exchange Limited i.e., the only Stock Exchange where the equity shares of the Company are listed and we therefore hereby once again request all the public shareholders to kindly update their address, contact details and email IDs with Tosha International Limited ("Company") / Skyline Financial Services Private Limited ("RTA") at the earliest to facilitate them to take steps for effective participation of public shareholders in the Delisting Offer.

**Tosha International Limited** Akshat (Company Secretary & Compliance Officer) Tel No.: +91 -11-2341 5550/51

Email Id: toshainternational@yahoo.com;

The shareholders can contact the below mentioned personnel for their queries:

**Skyline Financial Services Private Limited** (Mr. Anuj Kumar) Tel No.: 011-26812682-83, 40450193 to 97 Email id: ipo@skylinerta.com

All other statements as published in the aforementioned notices remain unchanged. The Notices are also available on the website of the Company at www.toshainternationallimited.in.

For Tosha International Limited

Akshat

Company Secretary Mem No.: A45376

# "IMPORTANT"

Place: New Delhi

Date: 15.04.2024

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an

advertisement in any

manner whatsoever.

This is to inform the General Public that following share certificate of (name of Company) E.I.D Parry (India) Limited having it's Registered Office at: - Dare House 234 N S C Bose Road Parrys corner, Chennai, Tamil Nadu, 600001 registered in the name of the: - Jitendra S Banker Following Shareholder/s have been lost by them. Certificate Distinctive Number/s Sr. No. Name of the Folio No.: Total Number of Shareholder/s Shares & Face Value Jitendra S Banker J-000207 4535 3929431 - 3931430 2000 Equity Shares

**Public Notice** 

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

in 01/- Paid Up he Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred ny person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the

company or its Registrar and Transfer Agents KFin Technologies Ltd, Karvy Selenium, Tower- B, Plot No. 31 & 32, Financial district, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad, Telangana, 500032 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Place: Mumbai Jitendra S Banker

Name of Shareholder / Applicant.

financialexp.epa

Date: April 13, 2024

website of the Issuer Company at www.ctllab.in

making any investment decision.

Place: Mumbai

Date: 13" April, 2024

Instructions for e-voting

Company Secretary

# रोड वाहतुकीचा खर्च पाहता किसान रेल पुन्हा सुरू करण्याची मागणी

केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या म ालवाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू केली. या रेल्वेमुळे शेतकऱ्यांचा म ालवाहतूक खर्च ७५ टक्क्यांनी कमी सबसिडी बंद केली आणि पाथ उपलब्ध नसल्याने किसान रेल्वेही बंद झाली. रोड वाहतुकीचा खर्च पाहता किसान मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ठप्प होती. रेल्वे बोर्डाने कर्मचा-यांच्या प्रतिसाद वाखणण्याजोगा वेतनावरील खर्च भरून काढण्यासाठी २१ ऑगस्ट २०२० मध्ये किसान कालावधीत किसान रेल्वेच्या माध्यम

सोलापूर, दि.१४: कोरोना काळात ातून ७४ कोटींचे उत्पन्न मिळाले. या उत्पन्नाची ५० टक्के रक्कम ही सबसिडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३७ कोटी रुपये दिली गेली. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च रोड वाहतुकीच्या तुलनेने झाला. कोरोना संपला, शासनाने तब्बल ७० टक्क्यांनी कमी झाला होता.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांनी याचा पुरेपूर लाभ घेतला. सोलापूर विभागातील सांगोला

रेल पुन्हा सुरू झाली पाहिजे, अशी रेल्वे स्थानक प्रथमच रेल्वेच्या नकाशावर आले. देशात विविध कोरोना काळात प्रवासी रेल्वे बंद विभागांतर्गत सुरू केलेल्या ४७९ होती. त्यामुळे रेल्वेची सर्व यंत्रणा किसान रेल्वेपैकी सोलापूर विभागाचा कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने सर्वच किसान रेल्वे बंद रेल्वे सुरू केली. ही रेल्वे १३ एप्रिल केल्या. ही रेल्वे सुरू करावी, अशी २०२२ मध्ये बंद केली.या दीड वर्षाच्या मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून

# लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हा पोलीस सज्ज -पंकज देशमुख

सुरु आहे. आंतरजिल्हा पोलीस

तपासणी केंद्र उभारण्यात आली

वाहनांची नियमित तपासणी सुरु

आणतील अशा घटकांवर पोलीस

पोलिसांची समन्वय असून कायदा

व सुव्यवस्था कायम असेल याची

असून पूणे जिल्ह्याच्या हद्दीवर

आहे. मतदान प्रक्रीयेत बाधा

इतर यंत्रणांसमवेतही

कठोर कारवाई करतील.

काळजी यंत्रणा

घेईल. मतदान

किंवा निवडणूक

प्रक्रीयेत कोणीही

बाधा आणली तर

त्याच्यावर कठोर

कारवाई केली

जाईल. मतदान

केंद्राची पाहणी व

पुरेसा बंदोबस्त

याचेही नियोजन

कर्ज खाते तपशील/कर्जदार व

जामिनदारांचे नाव व पत्ता

कर्जः एच४०५एचएचएल०३००९४८ व

सुरू आहे.

पुणे, दि.१४: आगामी लोकसभा निवडणूक निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलिसांनी कंबर कसली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरिक्षक संतोष घोळवे, चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरिक्षक राहुल घुगे या प्रसंगी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, सर्वच मतदारसंघातील पोलीस बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्र व इतर बाबींचा आढावा घेतला जात आहे. पोलिसांच्या मदतीसाठी इतर राखीव दलांच्या जवानांच्या मदतीचा प्रस्तावही पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या जवानांची एक तुकडी आली होती, तेव्हा तिची मदत घेण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासह अवैध

## पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा नाटकावरुन चर्चेत

व्यवसायांवरही कारवाई

पुणे, दि. १४: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या ठरवलेल्या प्रयोगाला ऐन वेळी परवानगी नाकारल्याने प्रयोग रद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठ पुन्हा एकदा नाटकावरून चर्चेत आले आहे.

दरम्यान, हे नाटक रह केले नसून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

#### **CHANGE OF NAME**

, Smt Vidya is legally a wife of Army No 2795707Y, Rank - SEP Name Manohar Balaram Yelamkai Unit 2<sup>nd</sup> Maratha L. I. Declare That I have Changed my Name From

#### Vidhya to Vidya Manohar Yelamkar

inclusion of middle Name And Surname of as per Aadhar Card vide Affidavit before S. N. Dhanage Advocate and Notary at Mumbai Date 06/03/2024

## **CHANGE OF NAME**

Smt Geeta is legally a wife of Army No 2782322H, Rank - NK Name Gole Babaji Dagadu, Unit 2nd Maratha L. I. Declare That I have Changed my Name From

#### **Geeta** to

Geeta Babaji Gole inclusion of middle Name And Surname of as per Aadhar Card vide Affidavit before S. N. Dhanage Advocate and Notary at

Mumbai Date 19/03/2024

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

## **CHANGE OF NAME**

Name Manohar Balaram Yelamkar Unit 2<sup>rd</sup> Maratha L. I. Dedare That I have Changed my Daughter Name From

#### Mansi to **Mansi Manohar** Yelamkar

inclusion of middle Name And Surname of as per Aadhar Card vide Affidavit before S. N. Dhanage Advocate and Notary at Mumbai Date 06/03/2024

#### **CHANGE OF NAME**

army No 2795707Y, Rank - SEF Name Manohar Balaram Yelamkai Unit 2<sup>nd</sup> Maratha L. I. Declare That have Changed my son Name From

#### Shrikant to **Shrikant Manohar** Yelamkar

inclusion of middle Name And Surname of as per Aadhar Card vide Affidavit before S. N. Dhanage Advocate and Notary at Mumbai Date 06/03/2024

#### जाहीर सूचना

श्री. मुकुंद रमेशचंद्र ब्रह्मभट्ट यांच्या वतीने वितरीत कायदेशीर सूचना असलेली जाहीर सूचनेद्वारे घोषित करण्यात येत आहे की, फ्लॉट क्र.१२६५, इमारत क्र.१६, ३रा मजला, बोरिवली आनंद नगर कोहौसोलि., जुने एमएचबी कॉलनी, गोराई रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ या जागेबाबत पुर्वेश कन्हैयालाल मेहता यांच्या नावे मी सर्वसाधारण मुखत्यारपत्र

मी येथे सदर दिनांक ०२.०२.२०१० रोजीचे दोन्ही मुखत्यारपत्र रद्द करीत आहे आणि ते नोटरी नोंद अ.क्र.४२२६/१० अंतर्गत देनांक ०२.०२.२०१० रोजी नोंद नोटरीकृत करण्यात आले होते ते सद्र जाहीर सूचनेद्वारे यापुढे रद्द व अवैध म्हणून घोषित

> वकील ए.आर. पांड्ये वकील उच्च न्यायालय कार्यालय पत्ता: ३०३, ३रा मजला जय अंबे कोहौसो. राजेंद नगर दत्तपाडा रोड, बोरिवली (पुर्व)

> > मुंबई-४०००६६

३. बोली वाढविणे

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of DATAMATICS GLOBAL SERVICES LIMITED, Plot No. 58, Knowledge Centre, Street No. 17, MIDC, Andheri (E), Mumbai-400093 have been lost and the holder(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge

the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name Of Shareholder	No. of Shares		Certificate No. (From - To)
	Virendra Kumar Mohatta Rekha Mohatta	1000	30428501 - 30429500	000005757 - 000005767
				Sd/

VIRENDRA KUMAR MOHATTA Place: Mumbai **REKHA MOHATTA** 

ठिकाण: मुंबई

दिनांक: १५.०४.२०२४

## बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ, २. इरठे सादर करण्याची

१. ई-लिलाव दिनांकः १७.०५.२०२४ रोजी स.११.००वा ते तु.१२.००वा १. राखीव किंमतः

शेवटची तारीख, ३. मालमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ, ४. मालमत्त

कॉर्पोरेट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बीर बिल्डिंग एवा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४१६०१४. शाखा कार्यालय: ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ठ पाडा बेल्फेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९. प्रायिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: विश्वजीत तुषारकांत सिंग, ईमेल: vishwajeet.singh1@bajajfinserv.in

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत बोली सूचनेद्वारे जाहिर लिलाव

येथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने ब**जाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल** कडे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभृत मालमत्ता/मालमत्ता) सरफायसी कायदा २००२ आणि तेथील नियमांनुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभृत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे कर्जांची थकबाकी, लागू व्याज, ग्रुष्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी बोली लावून १७.०५.२०२४ **रोजी** विक्री केली जाईल, जी बीए केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय य त्त्वा<mark>वर</mark> बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम (यापुढे नियम म्हणून संदर्भित) आणि येथे नमूद केलेल्या अटी व शर्तीवर:

64804646461610304808	प्रन्यान र मिनटाञ्चा जनपाद जिल्लासिक	4.10,10,000/- (4.14				
१. चेतन एम. शेजाले (कर्जदार)	२. इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दि.१६.०५.२०२४	सतरा लाख दहा हजार फक्त)				
२. जयेश एम. शेजाले (सह-कर्जदार)	रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे)	२. इस्ठे: रू.१,७१,०००/-				
दोघांचा पत्ता: १०४/६ए, वास्तु सिद्धी एएलपीएस,	३. निरीक्षणाची तारीख व वेळ: दि.१६.०४.२०२४ ते १४.०५.२०२४ रोजी	(रूपये एक लाख एकाहत्तर				
कोहौसो क्र.१५३, वाकडी मोरबे, पनवेल रायगड, नवी	स.११.००वा ते दु.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान.	हजार फक्त) राखीव किंमतीच्या				
मुंबई, महाराष्ट्र-४१०२०६.	४. स्थावर मालमत्तेचे वर्णन: मालमत्ता फ्लंट क्र.१०४, १ला मजला,	30%.				
एकूण थकबाकी: रू.२९,२८,९४४/- (रूपये	इमारत क्र.१६, क्षेत्रफळ सुमारे ३१.३९ चौ.मी., एस.क्र.८८, वास्तुसिद्धी	३. बोली वाढविणे:				
एकोणतीस लाख अठ्ठावीस हजार नऊशे चळ्वेचाळीस	लॅण्डमार्क रिव्हरसाईड, गाव पोयंजे, पनवेल, रायगड-४१०२२१, मुंबई,	रू.२५,०००/- (रूपये पंचवीस				
फक्त) पुढील व्याज आणि दिनांक ०८.०४.२०२४	महाराष्ट्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: पुर्व: कोडेले	हजार फक्त) व त्यापटीने.				
रोजी पासून जमा झालेल्या शुल्कांसह.	स्टेडियम; पश्चिम: मोकळी जागा; उत्तर: रस्ता; दक्षिण: पाली बुद्रुक रोड.					
सार्वजनिक लिलावाच्या अदी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:						
१. जाहिर लिलाव जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर आयोजित केले जात आहे आणि बजाज						

हौसिंग **फायनान्स लिमिटेड**ला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे. २. प्रतिभृत मालमत्ता राखीव किंमतीप कमी विकली जाणार नाही. ३. लिलाव विक्री ई-लिलाव घोटेलद्वारे ऑनलाइन होईल. ४. ई-लिलाव https://bankauctions.in या पोर्टलद्वारे १७ मे, २०२४ रोजी स.११.०० ते दु.१२.०० पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल. ५. बोलीदारांना उपलब्ध असलेल्या ई-लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्तीकरिता कंपनीच्या https://www.bajajhousingfinance.in/auction-notices ला भेट द्वावी किंवा स्पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा दिनांक: १५.०४.२०२४ ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी, (विश्वजीत तुषारकांत सिंग) बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

#### KCD INDUSTRIES INDIA LIMITED

Registered Office: 1101-1102, Techno Park, New Link Road, Near Eskay Resort, Borivali (West), Mumbai – 400 092 Contact Details: +91 77159 54966 | Email-ID:compliance@kcdindustries.com | Website:www.kcdindustries.com Contact Person: Mr. Rajiv Chandulal Darji, Managing Director and CFO PROMOTERS OF OUR COMPANY IS MR. RAJIV CHANDULAL DARJI

his is only an Advertisement for the information purpose and not for Publication, distribution, or release, directly o indirectly in the United States of America or otherwise outside India. This is not an offer document. All capitalize terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated Friday, 19th May, 2023 ('Letter of Offer') filed with BSE Limited, the stock exchange where the Equity Shares of the Company are presently listed ('BSE') and Securities Exchange Board of India (**'SEBI')**.

#### XTENSION OF THIRD REMINDER CUM DEMAND NOTICE PERIOD TO THE HOLDERS OF PARTL PAID-UP EQUITY SHARES ON WHICH CALL MONEY IS TO BE PAID UP TO 30TH APRIL 2024

n continuation of previous communications made by the company regarding payment of first and final cal money, the board of directors at their meeting held on 26th March 2024 approved the third reminder cum demand notice for payment of first and final call money from 1st April 2024 to 15th April 2024

In the interest of the shareholders the board of directors in their meeting held on 13th April 2024 has decided to extend the last date for payment of call money from 15th April 2024 to 30th April 2024 for shares on which the First and Final Call remains unpaid after first and second reminder notice. Accordingly, the revised call money payment period will be from 1st April 2024 till 30th April 2024. All the

earlier communications made by the Company related to the call money payment period, stating the issue closing date as 15th April 2024 should be read as 30th April 2024. For further details, shareholders are requested to refer Third Reminder Notice sent on 28th March 2024 o

their registered email id or address, as applicable. Please note that failure to pay the first call money pursuant to demand notice, as aforesaid, shall render the partly paid-up Right Shares, including the amount already paid thereon, liable to be forfeited in accordance with the companies act, Article of Association and Letter of Offer.

All Correspondence in this regard may be addressed to Skyline Financial Services Private Limited at po@skylinerta.com.

Date: 13th April 2024

For KCD Industries India Limited

Rajiv Darji

DIN: 02088219

**Managing Director and CFO** 

#### LOST & FOUND

am Miss. RUTIKA MAHENDRA CHIMBULKAR I Have Lost Maharashtra Nursing Council Registration Certificate No is. XXIX-20719 Dated :- 07/06/2023 While Traveling. If Anyone Find Please Contact The Below Given Address. It Not Found, Then I Will Apply For Duplicate Certificate 473, SHREE NAGAR, KIHIM, RAIGAD, PINCODE

Date: 15/04/2024

We Celene Suares and Leslie Ligory Suares owners of flat in Bindra Lotus Wing II 303, E Wing, Bindra Complex, Andheri East, Mumbai 93. lost our sale agreement registration challan of Feb 2000 between Accord Land Developers and Ms Vandana Prakash Awalkar who so ever finds it may kindly contact on the following no.9920113252

#### सार्वजनिक सूचना

मी श्री दीपेंट बिनोद भीमसारिया ( वय ३८ वर्षे) रा. सी / ९०३, आरएनए / एनजी ईसीएलएटी मेल्लत नगर, मुंबई असे प्रमाणित करतो की, अंबोली पोलीस ठाणे, मुंबई (रजि. नों. क्र. २२३ ) २०२४, दि. १३.०३.२०२४) यांना दिलेल्या तक्रारी क्लन माझे १) राहत्या | घराचे पझेशन लेटर २) गर्कींग लेटर ३) पार्किंग पेमेंट पावती ४) दि. ०३.०४.२०२३ रोजीची ऍग्रिमेंट पावती या र्णनाची कागदपत्रे १०.०३.२०२४ रोजी लिंक रोड. फन गल्लीमध्ये गहाळ झालेली आहेत. मी या द्वारे सूचना देत आहे कि, वरील निदर्शित गहाळ . नागदपत्रे कुणाला सापडल्यास कृपया त्यांनी उपरोक्त पत्त्यावर पाठवावीत.

श्री. दीपेंद्र बिनोद भीमसारिया संपर्क क्र. (९८२००६१०१४) दिनांक : १५.०४.२०२४ ठिकाण : मुंबई स्वाक्षरी/-दीपेंद्र बिनोद भीमसारिया

#### जाहीर सूचना

र्वमामान्य जनतेम येथे मचित करण्यात येत आहे की निर्मल निहालचंद जैन यांनी फ्लॅट क्र.१, १ला मजला ाया अपार्टमेंट कोहौसोलि., जी.व्ही. स्किम, रोड क्र.४, मुलुंड (पुर्व), मुंबई-८१ ही जागा मालक रविंद्र ण्यासाठी सुंदरम होम फायनान्स लि.कडे अर्ज केला भाहे. येथे सचित करण्यात येत आहे की. सदर लॅटबाबतचे मे. भद्रा बिल्डर्स यांच्याद्वारे हरिचंद मंगल वैती यांच्या नावे निष्पादित दिनांक १४.१२.१९८५ रोजीचे रारनामा क्र.८९६/८६ हरवले आहेत. व्यक्ती/कंपनी, बँक यांच्याकडून सदर जागेबाबत विक्री, तारण, ताबा हिवाट, अधिभार, मालकीहक्क किंवा अन्य इतर प्रकां नाही अधिकार, हक्क, हित, दावा असल्यास सद**र** सूचना प्रकाशनापासून ७ दिवसात खालीर वाक्षरीकर्त्यांकडे कळवावे. अन्यथा विक्री व्यवहार पुण ज्ला जाईल आणि तद्नंतर कोणताही दावा किंव गक्षेप विचारात घेतला जाणार नाही

ए.डी. असोसिए युनिट क्र. ३८, गांजावाला अपार्टमेंटस कोहौसो. व्हीपी रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९१

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concerned and public at large that I Mr. K. Ramchandran residing a 3/B-20, Deepanjali CHS Ltd., BAF – Hira Nagar, Kharodi, P.O. Malad (West), Mumbai 400 095, and I am olding 664 shares of Mahindra & Mahindra Ltd., Certificate No 2011360, distinctive Nos 4244157-1244820 (hereinafter called the 'Said Share Certificate") and the original Share Certificate has been ost at home while shifting my esidence and it is not traceable nspite of my best efforts and I have odged complaint before Malwan Police Station dated 09/04/2024 ride Lost Report No. 43404/2024. Any person or persons having any

objection in the regard should write to M/s. Mahindra & Mahindra Ltd. Secretarial Department) Mahindra Towers, 2nd Floor, Dr. G M. Bhosale Marg, Worli, Mumbai 400018 within clear 15 days from the date of this Publication, failing which the company will proceed to issue duplicate share certificate.

Sd/-Mob. 9892624214 Place: Mumbai Date: 15-04-2024

#### जाहीर सूचना

विवादीत फ्लॅट क्र.११-२१, क्षेत्रफळ सुमारे १५०० बौ.फु. कार्पेट क्षेत्र, २४वा मजला, मेकर टॉवर २ बिल्डिंग -ऑप.हौसोलि., मेकर टॉवर 'एच', कफ परेड, मुंबई-(०००५ (विवादीत फ्लॅट) या जागेसह खरेदी/व्यवहा येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री

बंदकांत वाडिलाल शाह यांनी सदर विवाहीत फ्लॅट दिनांक ऑगस्ट, १९९८ रोजीचे नोंद विक्री करारनामाद्वा श्रीमती लीना नितीन पारेख व श्री. नितीन मनहरलाल पारेख मयत) यांच्याकडून खरेदी केले आणि याचे मुळ गगप्रमाणपत्रसुद्धा माझ्या अशिलांच्या ताब्यात आहेत. गझ्या अशिलांकडे सदर विवादीत फ्लॅटमधील संपुण मधिकार, हक व हित आहेत.

सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की दर विवादीत फ्लॅटचा खरेदी/व्यवहार करु नये आणि जर कोणी व्यक्ती असा व्यवहार करीत असल्यास तो संपर iच्या मुल्य व परिणामावर असेल.

फ्लॅट क्र.एच-२१, क्षेत्रफळ सुमारे १८०० चौ.फु. कार्पे तेत्र. २रा मजला. मेकर टॉवर 'एच' बिल्डिंग को-ऑप हौसोलि., मेकर टॉवर 'एच', कफ परेड, मुंबई-४००००५ गेंदणी क्र.बीओएम-डब्ल्युए-एचएसजी-टीसी-३१३ दिनांव ५.०५.१९९८, नोंदणी जिल्हा व उप नोंदणी जिल्हा मुंबई

आज दिनांकीत १५ एप्रिल, २०२४ चेतन शा

वकील, उच्च न्यायालय

### जाहीर सूचना

मुंबई येथील शहर दिवाणी न्यायालय, मानसिक आरोग्य याचिका क्र.१८९/२०२३ ी. अजित दिलीप खांडेकर यांच्याकरिता पाल २०१६ चे अधिकाराचे कलम १४(१) अन्वये

याचिकेच्या प्रकरणात

ाय: ४० वर्षे /ठि.: वरळी बीडीडी चाळ क्र.९७, खोली क्र.१८

डी.एन. वकरीकर, वरळी, मुंबई-४०००१८.

येथे सूचना देण्यात येत आहे की, वरनामित याचिकाकर्त्यांनी पालक म्हणून नियुक्तीकरिता वर नमु ाचिका सादर केली आहे आणि अस्वस्थ मन असलेले अजित दिलीप खांडेकर यांचे भारत शासन किंवा पश्चिम ल्वेमधील कुटुंब निवृत्ती वेतनासाठी सुद्धा अर्ज केल

जर कोणा व्यक्तीस या<mark>बाब</mark>त काही आक्षेप असल्यास यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात मा यायाधिश श्री. ए.पी. कानडे यांच्यासमक्ष न्यायाल nमांक ०२ येथे दिनांक ३० एप्रिल, २०२४ रोजी प.११.००वा. किंवा त्यापुर्वी योग्य कारणासह कळवावे तदनंतर असे आक्षेप त्याग केले आहेत असे समजले

माझ्या हस्ते न्यायालयाच्या शिक्क्यानीशी देण्यात आले सही/-सही/ उपनिबंध शहर दिवाणी न्यायालय मुंबई

गाईल.

## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### जाहीर सूचना

थी. अनंत शंकर इंदप हे खोली क्र.२७, चारकोप(१ विसाई कोहौसोलि., प्लॉट क्र.२६५, सेक्टर-ारएससी-९, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मंबई ४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ.मी., गाव कांदिवर्ल ालुका बोरिवली या जागेचे मालक आहेत. सदर श्री ानंत शंकर इंदप यांचे २६.०२.२०२४ रोजी निधन गंचे १४.०३.२०१६ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्च श्री. निलेश अनंत इंदप व श्री. नंदिकशोर अनंत इंदर ो मुले आहेत आणि मयताच्या मालमत्ते कायदेशी रसदार व प्रतिनिधी आहेत. माझे अशील श्री **नंदिकशोर अनंत इंदप** यांनी सदर मयत मालकार् परोक्त खोलीचे हस्तांतरणासाठी सोसायटी/म्हाडाकडं देनांक २२.०३.२०२४ रोजीचे मक्तता करारनामानस गाझ्या अशिलाच्या नावे त्यांचे अविभाजीत शेअर व मधिकार मुक्त केले.

ाझ्या वर नमुद केलेल्या अशिलांनी याद्वारे ज्या कोणास गंबंधित आहे ते किंवा परिवाराचे सदस्य किंवा वारसद केंवा दावेदार किंवा अन्य तृतीय पक्षकार यांच्याकडू ष्ट्यार्थ वैध दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशनापास् दिवसात सदर खोली/शेअर्सचे दावा किंवा आक्षे गविले आहेत. जर विहित कालावधीत दावा व आक्षेप गप्त न झाल्यास म्हाडा व सोसायटीसह व्यवहार करण्या गाझे अशील मुक्त असतील आणि तदुनंतर असे आक्षेप श्वतीत दावा विचारात घेतला जाणार नाही सही/-

उमेश विजय जाधव वकील उच्च न्यायाल दिनांक: १५.०४.२०२४

Housing Society Ltd having, address at G.I. Ambekar Marg, Kalachowie, Mumbai 400 033 and holding flat No. B 1703 in the building the society, died on 26th of February 201 vithout making any nomination and Mr. Dilip Cumar Himatmal Jain is claiming the share f the deceased and applied to the society he society hereby invites claims or objection: om the heir or heirs or other claimants bjector or objectors to the transfer of the said hares and interest of the deceased membe the capital/property of the Society within eriod of 15 days from the publication of this otice, with copies of such documents and her proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interes of the deceased member in the capital operty of the Society. If no claims/objection: are received within the period prescribe bove, the Society shall be free to deal with the shares and interest of the decease ember in the capital/property of the society n such manner as is provided under the Bye aws of the society. The claims/objections, my, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member the capital/property of the society shall be lealt with in the manner provided under the Bye-laws of the society

For and on behalf of Girnar Residency CHSL Date: 15/04/2024 Hon. Secretary

अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचन ाकाशन तारखेपासून **१४ दिवसाच्या** आत खाली देलेल्या पत्त्यावर रजिस्टर्ड पोस्ट. एडी मार्फत अन्य पुराव्यांच्या प्रतींसह दस्तावेज लेखी स्वरुपात गठवावेत. विहित कालावधीत कोणताही दावा आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, होणताही दावा अस्तित्वात नाही आणि असल्या<mark>र</mark> याग केले आहेत

दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८. ठेकाण: मुंबई दिनांक: १५.०४.२०२१

The Society hereby invites claims o bjections from the heir or heirs or othe ociety shall be dealt with in the manne

DOORDARSHAN EMPLOYEE'S CHS LTD

गाले आणि त्यांची पत्नी श्रीमती अनुराधा अनंत इंदप अर्ज केला आहे आणि <mark>श्री. निलेश अनंत इंदप</mark> यांनी

#### PUBLIC NOTICE Mr. Himatmal Achalaji Jain the owner jointly

with Mr. Dilip Kumar Himatmal Jain a Membe of the "Girnar Residency Co-operative

#### जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे वर्गीय श्री. राजेंद्र चुनिलाल शेठ (मयत) यांचे नायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत आण<u>ि</u> प्रांच्याकडे कोणतेही प्रशासकीय पत्र किंवा कायदेशी गरसदा प्रमाणपत्र नाही. म्हणून फ्लॅट क्र.४०४ था मजला, दहिसर पारिख को.हौ.सो.लि स.व्ही. रोड, शिव शक्ती कॉम्प्लेक्स समोर, दहिस (पुर्व), मुंबई-४०००६८ (यापुढे सदर फ्लॅट म्हणू संदर्भ) या जागेकरिता मुंबई येथे दिनांक १२ एप्रिल १०२४ रोजी प्रतिज्ञापत्र स्वाक्षरी व मोहोरबंद करण्यात आले होते. सदर फ्लॅट श्री. **राजेंद चनिलाल शे**ट आता मयत) (५०% भाग) यांच्याद्वारे नोंदण 5.बीआरएल-५-११३४३-२०१७ द्वारे *बोरिवर्ल* थील दिनांक २१ सप्टेंबर, २०१७ रोजीचे नोंत विक्री करारनामाद्वारे संयुक्तपणे खरेदी करण्यात आले होते. वारसा कायदा आणि हिंद वारसा कायदा १९५६ नार्फत माझे अशील **श्रीमती कविता राजेंद्र शेठ** ांच्याकडे मयताचे मालमत्तेमधील संपूर्ण ५ ोअर्सचा वारसा अधिकार आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत काही दावा

वकील निधी पंड्या दुकान क्र.५, आरिफ मंझिल, एस.व्ही. रोड,

#### **PUBLIC NOTICE**

ember of the Doordarshan Employee Co-operative Housing Society Ltd. aving address at Flat No. **601**, Mohana Doordarshan Employees Co-operative Housing Society Ltd., Gokuldham, Goregaon East, Mumbai 400063, and holding Flat No. **601**, of Mohana Building, Doordarshan Employees Co-operative Housing Society Ltd., died on 03rd Oct 2022 without making any

claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of he deceased member in the capita roperty of the Society within a period of otice, with copies of such documents and other proofs in support o his/her/their claims /objections fo ransfer of shares and interest of the eceased member in the capital/proper of the Society. If no claims/objections ar eceived within the period prescribe above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capita /property of the Society in such manne as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any eceived by the Society for transfer of shares and Interest of the deceased ember in the capital/property of the rovided under the bye-laws of the ociety. A copy of the registered bye aws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in ne office of the society/with the Secretary of the Society between 11.A.M. To 4 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. The claims / objection hall be sent in the office of the Society aving address Doordarshan Employee o-operative Housing Society Ltd. okuldham, Goregaon East, Mumbai

For and on behalf of

Hon.Secretary

ि SBI भारतीय स्टेट बैंक क्षिरकोळ मालमत्ता, लघु व मध्यम उद्योग केंद्र, (आरएएसएम: सीसीसी पनवेल), कुकान क्र.५, शास्त्रा टेंस, तळमजला, सेस्ट-११ सीसीझी बेलापूर, नवी मुंबई-४०००६१४. दूर.:+९१-२२-२७५७२७४४

#### मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार <mark>श्री. समाधान कडू सोनोने, श्रीमती सुनित</mark> समाधान सोनोने, मालमत्ता: फ्लॅट क्र.३१३, इमारत क्र.एफ२, एक्झविया बांगणी फेझ-२, ३र मजला, गाव खड्याचापाडा, ता. कर्जत, जि. रायगड-४१०२०१. स्**थायी पत्ता:** भवंत नगर टीएमर्ट चाळ, घोड बंदर रोड, आनंद नगरजवळ, ठाणे (प.)–४००१६. **कार्यालय:** टी. छोईथराम ॲण्ड सन्स् एल.एल.सी., पी.ओ. बॉक्स ५२४९, दुबई युनायटेड अबर एमिराट पीटकोड–५२४९ (गृहकर्ज खार क.: ३७९२८०७१७९२, सुरक्षा खाते क्र.: ३७९६३९७७९५३) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर् रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते ०४.०४.२०२४ रोजी नॉन्-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फि्नान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००३ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर ०६.०४.२०२४ रोजी सूचना पाठविण्या आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचि

प्रकबाकी रक्कमः दिनांक ०६.०४.२०२४ रोजी देय रक्कम् रू.७,१३,२५३/**- (रुपये सात लाख तेर**ा **हजार दोनशे त्रेपन्न फक्त)** तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लाग् सल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसार किबाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर अॅन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर नूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

र्जुदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तस्तूदीनुसा प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

#### स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लंट क्र.३१३, इमारत क्र.एफ२, एक्झर्बिया वांगणी फेझ-२. ३रा मजला. एस.क.२४/२५ एच.क्र.३,११,१२,१३,४,१,३बी, गाव खड्याचापाडा, ता. कर्जत, जि. रायगड-४१०२०१ देनांक: १३.०४.२०२४

## जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस् लिमिटेड

सीआयएन:एल७४२१०एमएच१९९९पीएलसी१२२८८६ नोंद. कार्या.: जे. कुमार हाऊस, सीटीएस क्र.४४८, ४४८/१, ४४९, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७, महाराष्ट्र, भारत दूर.: +९१ २२ ६७७४३५५५, फॅक्स: +९१ २२ २६७३०८१४,

#### ईमेल: info@jkumar.com, वेबसाइट: www.jkumar.com कंपनीच्या सदस्यांचे लक्ष वेधण्याकरिता सूचना

दि.२८ मार्च २०२४ ची टपाल मतदान सूचना (सूचना) सूचनेत नमूद केलेल्या सामान्य / विशेष ठरावांच्य संदर्भात त्यांची मंजूरी मिळविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आली आहे. ज्या सदस्यांचा ई-मेल पत्ता डिपॉझिटरी सहभागीदार/डिपॉझिटरीज/कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (बिगशेअर) कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी यांच्याकडे शुक्रवार, ५ एप्रिल २०२४ रोजी म्हणजेच कट ऑफ तारीख नोंदणीकृत आहे अशा सदस्यांना सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकांनुसार. कंपनीने शुक्रवार, १२ एप्रिल २०२४ रोजी सूचनेचे इलेक्ट्रॉनिक पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. ही सूचना कंपनीच्या www.jkumar.com, बीएसई लिमिटेड www.bseindia.com, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.comआणि नॅशनल सिक्युरिटीज अँड डिपॉझिटरीज लिमिटेड . एनएसडीएल)या वेबसाइटवर उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना सूचना प्राप्त झाली नाही ते वर उछ्लेख केलेल्या . संकेतस्थळांवरून ती डाउनलोड करू शकतात.

. हपनी आपल्या सभासदांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (ई-व्होटिंग) सदर सूचनेमध्ये प्रस्तावित केलेल्य ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा देत आहे. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद केवळ रेमोट ई-मतदान प्रक्रियेद्वारे होईल. ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी कंप्रनीने एजेन्सी म्हणून एनएसडीएलची सेवा प्रदान केली आहे. खाली नमूद केलेल्या कालावधीत सदस्य त्यांचे मत देऊ शकतात:

मंगळवार, १६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. (भाप्रवे) -मतदानाची सुरुवात बुधवार, १५ मे २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वा. (भाप्रवे) -मतदानाची समार्प्त हपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही आणि उपरोक्त कालावर्ध गंपल्यानंतर एनएसडीएल द्वारे ई-मतदान पध्दत त्वरित अक्षम केले जाईल. डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात गस्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदवला नार्ह अशा सदस्यांनी ई-मतदान करण्याची पद्धत सूचनेत प्रदान केली आहे. वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वेसरलेल्या व्यक्ती ते कोणत्या पद्धतीने मिळवू शकतात/उत्पन्न करू शकतात, हे देखील या सूचनेमध्ये प्रदा केले आहे. डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या कट-ऑफ तारखेनुसार ज्याचे नाव सभासदांच्या नोंदवहीत/लाभार्थ ालकांच्या यादीत नोंदवलेले असेल, तीच व्यक्ती ई-मतदानात भाग घेण्यास पात्र असेल. कट ऑफ तारखेल नदस्य नसलेल्या व्यक्तीने सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. ठराव मंजूर झाल्यास ते ई-तिदानाच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच बुधवार, १५ मे २०२४ रोजी पास झाल्याचे मानले जाईल. ई-नतदानाचे निकाल शुक्रवार, १७ मे २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील आणि कंपनीच्या www.jkumar.com या वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील. स्टॉक एक्सचेंजेसला एकाच वेळी निकाल कळवले जातील. ई-व्होटिंगच्या संदर्भात कोणतीही शंका आणि/किंवा तक्रारी असल्यास, सदस्य मदत भाणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका https:// nsdl.co.in/ च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहे किंवा एनएसडीएल च्या सुश्री पह्नवी म्हात्रे यांच्यार्श

संपर्क साधा किंवा  ${
m evoting}@{
m nsdl.co.in}$  वर मेल करा किंवा पुढील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी

एनएसडीएल हेल्पडेस्कला दूरध्वनी क्र.(०२२ - ४८८६७००० / ०२२ - २४९९७०००) वर कॉल करा. मंडळाच्या आदेशान्वरे जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस् लिमिटेडकरिता पुर्णिमा रेड्डी

कंपनी सचिव

## जाहीर नोटीस

मे. उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौिसंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई–४०००८१.

पुष्पक को–ऑप. क्रेडिट सोसायटी लि. यत्ताः– १५, लक्ष्मी उद्योग नगर, एल. बी. एस. मार्ग, कांजुरमार्ग (पश्चिम), मुंबई ४०००७८.

दिनांक: १३ एप्रिल २०२४

अनुक्रमांक १ ते ३७

. अर्जदा

जाब देणाऱ्याचे नाव अर्ज दाखल दावा क्रमांक दावा जाब दिनांक रक्कम देणार रुपये १ श्री. योगेश गोविंद सुर्यवंशी 08.03.2028 8686-8088 २ श्री. कृष्णा भास्कर मोडवे 05.03.2028 8686-2088 ११४१२१ ३ श्री. योगेश तुकाराम मुन्नकर ०६.०३.२०२४ १७४८-२०२४ ११४१२१ ४ श्री. माणिकराव विष्णु पुजारी ०६.०३.२०२४ १७४९-२०२४ १२२२४९ ५ श्री. रमेश जालिंदर धिवार १२२२४९ ६ श्री. भारतभूषण दयानंद बगाडे १७४९-२०२४ 822288 ७ श्री. राजु रामचंद्र गायकवाड 04.03.2028 3640-5058 १११८१२ 04.03.2028 १७५०-२०२४ १११८१२ 04.03.2028 8648-2028 ११८५२३ 04.03.2028 १७५१-२०२४ ११८५२३ 08.03.2028 १७५१-२०२४ ११८५२३ 04.03.2028 १७५२-२०२४ 328646 ०६.०३.२०२४ १७५२-२०२४ 328646

८ श्री. विकी नानाराव वाकोडे ९ श्री. सुरज संजय गोळे १० श्री. राकेश धोंडीबा शेलार ११ श्री. वैभव विष्णू जवळ १२ श्री. मोहम्मद शमशान कमाल खान १३ | श्री. मोहम्मद अश्रफ अन्वर कुरेशी १४ श्री. विकी नानाराव वाकोडे 04.03.2028 १७५२-२०२४ 828646 १५ | श्री. दिपक शिवराम मुळुम ०६.०३.२०२४ १७५३-२०२४ ६८१७८ १६ श्री. जितेंद्र सुरेश कुळये १७५३-२०२४ ०६.०३.२०२४ ५८१७८ १७ श्री. रविंद्र यशवंत महाजन 04.03.2028 १७५४-२०२४ १६७३९१ १८ श्री. सचिन शिवाजी पाटील ०६.०३.२०२४ १७५५–२०२४ १५७३२३ १९ श्री. अजित रामचंद्र धाबेकर ०६.०३.२०२४ १७५५-२०२४ १५७३२३ २० श्री. प्रणिल प्रदीप पाटील १७५६-२०२४ १०२८६७ 04.03.2028 २१ श्री. संजय मारूती पार्टे १७५६-२०२४ 04.03.2028 १०२८६७ २२ श्री. कृष्णा भास्कर मोडवे 8646-2028 ११६६१८ 08.03.2028 २३ श्री. योगेश गोविंद सुर्यवंशी 08.03.2028 १७५७-२०२४ ११६६१८ २४ श्री. सुनिल तुकाराम मुन्नकर १७५७-२०२४ 04.03.2028 ११६६१८ २५ श्री. शशिकांत दत्तात्रय पवार 08.03.2028 8646-2028 67696 २६ श्री. विनायक सुभाष मोरे ०६.०३.२०२४ १७५८-२०२४ 67686 २७ श्री. गौतम राजाराम पांचाळ ०६.०३.२०२४ 8646-2028 ८२८१८ २८ श्री. प्रल्हाद गणपत खंडागळे ०६.०३.२०२४ १७५९-२०२४ १५१२४२ २९ श्री. मुकेश चंद्रपाल गोयर १७५९-२०२४ १५१२४२ ०६.०३.२०२४ ३० श्री. सुरेंद्र भिमा यादव 04.03.2028 १७६०-२०२४ ३१ श्री. रिंकू रामआसरे यादव 08.03.2028 १७६०-२०२४ 90324 ३२ श्री. धर्मेंद्र भिमा यादव ०६.०३.२०२४ १७६०-२०२४ ९०३२५ ३३ श्री. राकेशकुमार निगना राम 04.03.2028 १७६०-२०२४ 90374 ३४ श्री. बजरंगी भगेलु पाल 04.03.2028 १७६१-२०२४ 68008 ३५ श्री. राजेंद्र सिताराम वाघमारे 08.03.2028 १७६१-२०२४ 69009

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्त उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने **दिनांक ०३/०५/२०२४ रोजी द्पारी १२:३**० या वेळेत दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या

08.03.2028

08.03.2028

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नींद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल

म्हणून आज दिनांक ०५/०४/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे. सही/-



३६ श्री. विनायक रघुनाथ टेमघरे

३७ श्री. अमर हरिशचंद्र पवार

(अजयकुमार भालके) उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मंबई.

१७६१-२०२४

१७६३-२०२४

68008

848449